



CA/F/01

जळगाव जनता सहकारी बँक लि., जळगाव (शेड्यूल्ड बँक)

मुख्य कार्यालय : 'सेवा', ११७/११९, नवीपेठ, जळगांव - ४२५००९

शाखा

चालु ठेव खाते उघडण्याचा अर्ज

दि. / / २०२

कृपया आपला
पासपोर्ट आकाराचा
फोटो
येथे
चिकटवावा.

कृपया आपला
पासपोर्ट आकाराचा
फोटो
येथे
चिकटवावा.

कृपया आपला
पासपोर्ट आकाराचा
फोटो
येथे
चिकटवावा.

खाते क्र.

कोड क्र.

प्रति,
मा. शाखाधिकारी
जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव
शाखा :

महोदय,

कृपया माझे/आमचे नावाने चालु ठेव खाते आपल्या बँकेत उघडावे. सदर खात्यात मी/आम्ही रु.

(अक्षरी रु. जमा करित आहे./आहोत)

मी/आम्ही बँकेच्या चालु ठेव खात्याचे नियम वाचले असून सदर नियम मला/आम्हाला मान्य असून ते आमच्यावर बंधनकारक आहेत.

खात्याचे नांव

घटना- प्रोप्रा./भागीदार/कंपनी/संस्था/इतर

व्यवसाय/व्यापार

पूर्ण पत्ता

दूरध्वनी (निवास) कार्यालय मोबाईल

ई-मेल फॅक्स नं.

सदर खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार खालील प्रोप्रायटरला /व्यक्तीला/भागीदाराला/संचालकांना राहिल.

पूर्ण नांव

सही

- | | |
|---------|-------|
| १. | |
| २. | |
| ३. | |
| ४. | |
| ५. | |

इतर विशेष सूचना

कृपया मला/आम्हाला सदर खात्याचे स्टेटमेंट/पासबुक/चेकबुक मिळावे.

ओळख

खातेदाराची सही

मी/आम्ही श्री./मे.

यांना मागील वर्षांपासून ओळखतो. त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेला पत्ता व व्यवसाय माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे.

ओळख देणाऱ्याचे पूर्ण नांव

पत्ता

खाते क्र.

शाखा

सही

सोल प्रोप्रायटरी उपयोगासाठी

मी प्रतिज्ञेवर जाहिर करतो की मी,

चा संपूर्ण मालक असून यात काही बदल झाल्यास तो बँकेकडे कळविण्यास मी बांधलेला आहे.

ठिकाण

आपला,

दिनांक : / / २०२

सोल प्रोप्रायटरचे सील व सही

पूर्ण नांव

जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव

शाखा :

आम्ही खालील सहा करणारे आपल्या बँकेत संयुक्त खाते उघडत असून त्या खात्यात रु. (अक्षरी रु.)

जमा करीत आहोत. सदर खाते हे संयुक्त नावाने असल्यामुळे या खात्यात जमा करावयाच्या रक्कमा व काढावयाच्या रक्कमा आमच्या दोघांच्या नावाने काढता येतील.

वरील संयुक्त नावांपैकी एक मयत झाला किंवा दिवाळखोर झाल्यास किंवा त्याने सदर खात्यातील नाव कमी केले तर त्या खात्याला शिल्लक असलेल्या रकमेवर त्यांच्या वारसदारांचा संपूर्ण अधिकार राहील. इतर कोणीही वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधी रकमेवरती हक्क सांगू शकणार नाही तसेच या खात्यात जमा रकमेवर दोघांचाच हक्क राहिल.

ठिकाण :

दिनांक : / /२०

सही

१)

२)

३)

भागिदारी संस्थेच्या उपयोगासाठी (भागिदारीचे डिक्लेरेशन)

प्रति,

शाखाधिकारी,

जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगांव

शाखा

महोदय,

ज्याअर्थी आम्ही खालील सहा करणार या फर्मचे भागिदार असून

..... फर्मचे नावाने आपल्या बँकेत चालू ठेव खाते उघडले असून आम्ही आपणास कळवितो की,

..... मध्ये खालील सहा करणारे सर्व भागिदार असून फर्मच्या सर्व

व्यवहारास आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. आमच्या फर्मच्या वतीने

श्री. भागिदार

श्री. भागिदार

यांना बँकेच्या चालू ठेव खात्याच्या व्यवहाराबाबत संपूर्ण अधिकार दिलेले असून कोणाही एकास अगर संयुक्तपणे सदर खात्यावर व्यवहार करू देण्यास आमची पूर्ण संमती आहे. बँकेच्या कोणत्याही चालू ठेव खात्यांच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यास आम्ही सर्व जबाबदार आहोत.

..... या फर्मच्या भागिदारीमध्ये काही बदल झाला किंवा सदर खाते चालविण्याबाबत दिलेल्या

अधिकारात काही बदल झाल्यास तो बदल आपणास पुराव्यानिशी कळविण्यात येईल. न कळविल्यास होणाऱ्या नुकसानीस आम्ही पूर्ण जबाबदार राहू. आम्ही

असे नमूद करतो की, सदर भागिदारी संस्थेची नोंदणी केलेली आहे/नाही.

भागिदाराचे पूर्ण नांव	वैयक्तीक सही	फर्मच्या वतीने सही
१.		
२.		
३.		
४.		

ठिकाण : दिनांक : / /२०२

कंपनी/संस्थेच्या उपयोगासाठी

चालू ठेव खाते उघडण्याबाबत कंपनी, संस्था, विश्वस्त संस्था इ. चा ठराव

दि. / /२० रोजी संचालक मंडळ/सोसायटी/व्यवस्थापन समिती/ट्रस्ट यांच्या येथे झालेल्या व योग्य

रितीने बोलावलेल्या तसेच गणपूर्ती असलेल्या सभेच्या इतिवृत्ताची सत्यप्रत.

आम्ही असे प्रमाणित करतो की, खाली नमूद केलेला ठराव संचालक मंडळ/सोसायटी/व्यवस्थापन समिती/ट्रस्ट यांच्या दि. / /२०

रोजी येथे झालेल्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे व सदर ठरावाची सभेची इतिवृत्तामध्ये नोंद केली आहे.

‘‘ठराव करण्यात येतो की, कंपनी लि./प्रा.लि./सोसायटी/ट्रस्ट यांचे

चालु ठेव खाते जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव शाखा या ठिकाणी उघडण्यात यावे.

सदर खात्यावर कंपनी/सोसायटी/ट्रस्ट यांचे वतीने श्री. यांनी काढलेले

चेक्स, स्वीकृत केलेल्या हंडी/वचनचिठ्ठी इ. वटवण्याचे/स्विकारण्याचे अधिकार सदर बँकेस देण्यात येत आहेत. तसेच कंपनी/सोसायटी/ट्रस्ट यांनी

त्यांचे खात्यावरील व्यवहार करण्याबाबत बँकेस दिलेल्या सूचनांचे, ज्यामुळे खात्यावर मर्यादपेक्षा जास्त उचल झाली असेल किंवा नसेल

(Overdrawn or Not) अशा सूचनांचे पालन करण्याचे अधिकार बँकेस देण्यात येत आहेत.’’

ठरावाची सत्यप्रत

सचिवाची सही

कंपनी/सोसायटीचे सील

संस्थेच्या अध्यक्षांची सही

(चालू खाते उघडण्याचा अर्ज)

खातेदाराची इतर माहिती- व्यवहार करणाऱ्या प्रत्येकासाठी व्यक्तीगत भरून घ्यावयाचा फॉर्म

अर्जदार क्र.

खाते क्र.

कोड नं.

ग्राहक नं.

प्रोप्रा./फर्म/कंपनी/संयुक्त खात्यांचे नाव मेसर्स

खाते चालविणाऱ्या व्यक्तीची/प्रोप्रायटर/भागीदार/संचालक यांची माहिती

१. नाव
- विवाहित ☐ अविवाहीत ☐
- जन्मतारीख लिंग पु./स्त्री. राष्ट्रीयत्व
- हुद्दा : प्रोप्रायटर ☐ भागीदार ☐ संचालक ☐ संयुक्त खातेदार ☐
२. पत्ता : प्लॉट नं. गल्ली नं./रोड नं.
- तालुका जिल्हा राज्य पिनकोड
- फोन नं. एस.टी.डी.कोड मोबाईल नं.
- ई-मेल फॅक्स नं.
३. शिक्षण : HSC ☐ Graduate ☐ Post Graduate ☐ Professional ☐
४. व्यवसाय प्रकार : नोकरी ☐ व्यापार ☐ उद्योजक ☐ विद्यार्थी ☐ पेंशनर ☐ इतर ☐
- स्वयंरोजगार : डॉक्टर ☐ वकील ☐ इंजिनियर ☐ उद्योजक ☐ सी.ए. ☐ इतर ☐
- ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ☐ ब्रोकर ☐ एजंट ☐
- ReligionCaste.....
- PEP (Political Exposed Person) : If Yes ☐ or No ☐
५. व्यवसायाचा तपशिल : मालकाचे नांव
- कंपनी/कार्यालयाचे नांव
- फोन नं.
६. PAN / GIR NO.
७. पॅन/जीआयआर नं. नसल्यास आपण आयकर भरता आहात का? होय ☐ नाही ☐
- आयकर नियमानुसार फॉर्म नं. ६० ☐ / ६१ ☐ जोडला आहे.
८. दरमहा उत्पन्न रु. १०००० पर्यंत ☐ रु. १०००१ ते २० हजार ☐ २०००१ ते ५० हजार ☐
- रु. ५०००१ ते १ लाख ☐ रु. १००००१ ते ५ लाख ☐ रु. ५ लाखाचे वर ☐
९. पत्त्याचे पुराव्यासाठी जोडलेले कागदपत्र : टेलीफोन बिल ☐ मालकाचे ओळखपत्र ☐ आयकर अॅसेसमेंट ऑर्डर ☐
- ड्रायव्हिंग लायसेन्स ☐ पासपोर्ट ☐ मतदान कार्ड ☐ पॅनकार्ड ☐ इतर

१०. इतर बँक खात्याचा तपशिल

- मी / आम्ही जाहीर करतो की,
१. मी/आम्ही इतर बँकांकडून कर्ज घेतलेले नाही.
२. मी/आम्ही इतर बँकांकडून बचत खाते/चालू खाते/कर्ज सुविधा घेतलेली आहे.

अ.नं.	बँकेचे नांव	खाते नं.	सुविधेचा तपशिल	सुविधा रक्कम
१				
२				

११. संलग्न संस्थांची नावे – मी असे जाहीर करतो की, मी/आम्ही खालील संस्थांचा संचालक/भागीदार आहे.

अ.नं.	नांव	पत्ता	फोन नं.
१			
२			

(जास्त संलग्न संस्था असल्यास स्वतंत्र यादी जोडावी)

१२. उत्पन्नाचे स्रोत : १. पगार २. व्यापार ३. उद्योग ४. गुंतवणुक ५. शेती ६. इतर
१३. अपेक्षित सेवा : १. एटीएम कार्ड २. लॉकर ३. चेकबुक ४. मोबाईल बँकींग ५. इंटरनेट बँकींग
१४. कुटुंबातील सदस्य संख्या : पुरुष स्त्रीया मुले
- परदेशातील सदस्य विदेशात वास्तव्य असल्यास होय नाही

१५. खात्यावरील अंदाजे वार्षिक व्यवहार
- १) रु. १० लाखाचे आत २) रु. १० लाख ते ५० लाख
- ३) रु. ५० लाखाचे वर

मी प्रतिज्ञेवर जाहीर करतो की, वरील माहिती मी वाचली असून ती माहिती खरी बरोबर आहे असे प्रमाणीत करीतो.

खाते चालविणाऱ्याची सही

खातेदाराची सही व शिक्का

कार्यालयीन उपयोगासाठी

वरील माहिती तपासली असून ती प्रमाणित करण्यात येत आहे.

बँक अधिकारी

शाखाधिकारी